

## महाराष्ट्र शासन

### नगर विकास विभाग

४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

शासन निर्णय क्रमांक :- टिपीएस-१२१६/२९३०/प्र.क्र.७१/१७/नवि-१२.

दिनांक :- १६ जानेवारी, २०१८.

**संदर्भ :-** १) शासन अधिसूचना क्र. टिपीएस-१२१६/२९३०/प्र.क्र.७१/१७/नवि-१२, दि.७ सप्टेंबर, २०१७.

२) शासनाचे पत्र क्र. टिपीएस-१२१६/२९३०/प्र.क्र.७१/१७/नवि-१२, दि.७ सप्टेंबर, २०१७.

३) ठाणे महानगरपालिकेचे पत्र क्र.ठामपा/२९७८, दि.२३/१०/२०१७.

#### **प्रस्तावना :-**

ठाणे शहर महानगरपालिकेसाठीची विकास नियंत्रण नियमावली (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त नियमावली" असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) अन्वये शासन नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टिपीएस-१२९४/१२५९/प्र.क्र.२२२/९४/नवि-१२, दि.२८ एप्रिल, १९९५ अन्वये मंजूर झाली असून, ती दि. १/६/१९९५ पासून अंमलात आली आहे;

शासनाने उक्त नियमावलीच्या विनियम क्र. १५ मध्ये नविन विनियम क्र.१५.१-High Rise Committee गठीत करण्याची तरतूद शासन अधिसूचना दि.७/९/२०१७ अन्वये अंतर्भूत केली आहे. त्या अनुषंगाने सदर समिती गठीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेकरिता सादर करणेबाबत शासनाने आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांना दि.७/९/२०१७ च्या पत्रान्वये कळविले असता, आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांनी दि.२३/१०/२०१७ च्या पत्रान्वये शासनास सादर केलेला प्रस्ताव विचारात घेऊन शासन खालीलप्रमाणे High Rise Committee गठीत करीत आहे.

#### **शासन निर्णय :-**

शासन अधिसूचना दि.७/९/२०१७ अन्वये अंतर्भूत करण्यात आलेल्या विनियम १५.१ मध्ये नमूद केल्यानुसार खालीलप्रमाणे High Rise Committee गठीत करण्यात येत आहे.

High Rise Committee		
अ.क्र.	सदस्य	पद
१.	महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे	अध्यक्ष
२.	सहसंचालक, नगर रचना, कोकण विभाग, नवी मुंबई.	सदस्य

३.	अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन	सदस्य
४.	सॉईल मेकॅनिक्स डिपार्टमेंट, व्हि.जे.टी. आय. डॉ. पी. बी. देशमुख-सॉईल मेकॅनिक्स मधील तज्ञ	सदस्य
५.	स्ट्रक्चरल इंजिनियअरींग डिपार्टमेंट, व्हि.जे.टी. आय. डॉ. के.के. सांगळे- स्ट्रक्चरल इंजिनियअरींगमधील तज्ञ	सदस्य
६.	मुख्य अग्निशमन अधिकारी, ठाणे महानगरपालिका, ठाणे	सदस्य
७.	सहायक संचालक, नगर रचना, ठाणे महानगरपालिका, ठाणे.	सदस्य सचिव
८.	संबंधित प्रकल्पाचे स्ट्रक्चरल इंजिनियर	आमंत्रित

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Ashok  
Kashirao  
Khandekar

Digitally signed by Ashok Kashirao Khandekar  
DN: c=IN, o=Government Of Maharashtra,  
ou=Urban Development Department,  
postalCode=400032, st=Maharashtra,  
2.5.4.20=0b35a0c4376224197a94647ad5d37  
46f3b562e6390afcd935fbb62276873,  
serialNumber=16915649926265c3105994880  
11664594ccaec5850de17bf3f059ea7f209a75,  
cn=Ashok Kashirao Khandekar  
Date: 2018.01.19 16:40:56 +05'30'

(अशोक का. खांडेकर)  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे.

प्रत : -

- १) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, ठाणे.
- २) सहसंचालक, नगर रचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई.
- ३) सहायक संचालक, नगर रचना, ठाणे शाखा, ठाणे.
- ४) निवड नस्ती (नवि-१२).